

DR 20040406171815001-0100

विभागीय चौकशा त्वरीत निकाली काढण्यासाठी विभागीय  
चौकशी अधिका-यांकडे आरोपपत्रांच्या जोडपत्रात नमूद  
केलेले दस्तऐवज पाठविण्यावाबत.

### महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक सीडीआर-1896/प्र.क्र.6/96/11-अ,

मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 19 एप्रिल 1997.

वाचा :— शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-1196/प्र.क्र.50/96/11-अ, दिनांक 31 ऑगस्ट 1996.

परिपत्रक :— उपरोक्त शासन परिपत्रकान्वये विभागीय चौकशीची प्रकरणे तत्काळ निकालात काढण्यासाठी शिस्तभंगविधयक प्राधिकारी ज्यावेळी विभागीय चौकशीसाठी चौकशी अधिका-यांच्या/सादरकर्ता अधिका-यांच्या नियुक्त्यांचे आदेश निर्भयित करतात. त्यावेळी त्या आदेशात दोषारोपातील जोडपत्रात नमूद केलेले दस्तऐवज तसेच साक्षीदारांचे अद्यावत पत्ते सोबत पाठवित असल्याचे प्रगाणपत्र न चुकता घावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

2. या विभागाच्या असे निर्दर्शनास आणुन देण्यात आले आहे की, विभागीय चौकशी विषयक कागदपत्रे, त्या कागदपत्रांची संख्या, त्याचा आकार इत्यादी कारणामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून गिळवून चौकशी अधिका-याकडे पाठविण्यासाठी काही शिस्तभंग विषयक प्राधिकरणांना अडचणी येत असल्याने तसे प्रमाणपत्र देणे, शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेवून आता अशा सूचना देण्यात येत आहेत की, दिनांक 31 ऑगस्ट 1996 च्या परिपत्रकातील सूचनानुसार शिस्तभंग विषयक प्राधिका-यांना ज्या प्रकरणात प्रमाणपत्र देणे क्षक्य नसेल त्या प्रकरणी आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परस्पर चौकशी अधिका-याकडे तीस दिवसांचे आत पाठविण्यात येतील असे आदेशात नमूद करण्यात यावे. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून चौकशी आदेश निर्भयित झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांचे आत ही कागदपत्रे निश्चितपणे चौकशी अधिका-याकडे पाठविण्यात येतील असे प्रमाणपत्र संबंधित शिस्तभंग विषयक प्राधिका-याने चौकशी अधिका-याच्या नियुक्ती आदेशात घावे.

3. क्षेत्रीय कार्यालयाने तीस दिवसांचे आत आवश्यक ती कागदपत्रे परस्पर चौकशी अधिका-याकडे सादर न केल्यास त्याची अंतिम जवाबदारी शिस्तभंग विषयक प्राधिका-यांची राहील. सर्व शिस्तभंग विषयक प्राधिकरणांनी या सूचनांची नुंद घेऊन त्याचे कटाक्षाने पालन हार्दिल याची दक्षता घ्यावी.

महाराष्ट्राचे गव्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने,

प्रति,

1. राज्यपालांचे सचिव, मुंबई,
2. मुख्य मंत्र्यांचे सचिव, मुंबई,
3. मुख्य सचिव या शासनाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
4. सर्व विभागीय आयुक्त,
5. सर्व जिल्हाधिकारी,
6. सर्व प्राविधिक विषेष अधिकारी, विभागीय अधिकारी,
7. सर्व जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी,
8. सर्व सादरकर्ता अधिकारी,
9. मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख या कार्यालय प्रमुख,
10. सर्व मंत्रालयीन विभाग,
11. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
12. निवड मस्ती.

ज. द. ठाकूर,  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन